

January 17, 2025

To, Listing Compliance Department BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001 BSE Scrip Code: 532749 To, Listing Compliance Department National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,

NSE Symbol: ALLCARGO

Bandra (E), Mumbai - 400 051

Dear Sir/Ma'am,

Sub: Newspaper Advertisement for completion of dispatch of Notice and Advertisement of Notice of the

Meeting of Equity Shareholders of the Allcargo Logistics Limited (Demerged Company / Transferee Company 2) to be convened as per Directions of the Hon'ble National Company Law Tribunal,

Mumbai Bench ("NCLT")

Ref: <u>In the matter of the Composite Scheme of Arrangement between Allcargo Logistics Limited</u>

("Allcargo" or "Transferee Company 2" or "Demerged Company") and Allcargo Supply Chain Private Limited ("Transferor Company 1" or "ASCPL"), a wholly owned subsidiary of the Demerged Company, Gati Express & Supply Chain Private Limited ("Transferor Company 2" or "GESCPL"), Allcargo Gati Limited ("Transferee Company 1" or "Transferor Company 3" or "Gati") and Allcargo ECU Limited ("Resulting Company" or "AEL"), a wholly owned subsidiary of the Demerged Company

and their respective shareholders ("Scheme").

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") read with Part A of Schedule III of the ("Listing Regulations"), attached herewith are the copies of advertisement published in newspapers i.e. Business Standard (English) and Navshakti (Marathi), on Friday, January 17, 2025 in relation to completion of dispatch of Notice and Advertisement of Notice of the Meeting of the equity shareholders of the Demerged Company / Transferee Company 2 to be held through video conferencing ("VC")/other audio-visual means ("OAVM") to be convened as per directions of the ("NCLT").

The above information shall be made available on the Company's website www.allcargologistics.com.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Allcargo Logistics Limited

Devanand Mojidra

Company Secretary & Compliance Officer

Membership No.: A14644

Encl: a/a

TENDER NOTICE

Sealed Tender offers are invited from equipment manufacturer or their authorized dealer for Supply, Installation, Testing, Commissioning and Performance Trial of 2TPH capacity of Automatic continuous butter making Plant & machinery. Plant & Machinery details, term-conditions of the Tender are available at our Gokul Shirgaon, Kolhapur office and also on our web site www.gokulmilk.coop Sealed Tender offer duly marked as TENDER FOR CONTINUOUS BUTTER MAKING PLANT & MACHINERY' Tender submission period is extended up to 21/01/2025. Other terms & conditions of Tender remain unchanged.



Managing Director Kolhapur Zilla Sah. Dudh Utp. Sangh Ltd., Kop.

B-1, M.I.D.C, Gokul Shirgaon, Kolhapur. 416234.

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107 ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD -143, Khetan Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001. Phon No. 022-22694996/97 I Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery officer attached to Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice date 05/09/2024 calling upon the judgment debtor MRS. FAKI NOORUNNISA ABDUL RASHID to repay an amount mentioned in the notice being Rs.39,83,940/- (Rs. Thirty Nine Lakhs Eighty Three Thousand Nine Hundred Forty Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 10/10/2024 & attached the property described herein below. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, on this 07/01/2025.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai for an amount Rs.39,83,940/- (Rs. Thirty Nine Lakhs Eighty Three Thousand Nine Hundred Forty Only) and interest

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY RESIDENTIAL PREMISES - FLAT NO. 202, SECOND FLOOR, BUILDING NO. J, HANJAR NAGAR-04 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., JIJAMATA ROAD, PUMP HOUSE, ANDHERI, MUMBAI-400093.

SD/-MR. SHIVAJI VITTHAL DAMGUDE



Recovery Officer, under Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Rules 196, under Rule 107[11(d-1)], attached to Sangli Vaibhay Co. Operative Credit Society Limited, Mumbai, having its registered office at, 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumba

Maharshtra, Pin Code 400001, Phone No.022-22694996/97.

Date: 07/01/2025 Place: Navi Mumbai

BHARAT AGRI FERT & REALTY LIMITED

Regd. Office: 301, 3rd Floor, Hubtown Solaris, N S Phadke Marg, Near Gokhale Bridge, Andheri (East), Mumbai – 400 069 E mail: bfilshivsai@gmail.com Website: www.bharatrealty.co.in Tel.No. (91-020) 61980100/ 26820490; Fax No. (91-020) 26820498 CIN: L24100MH1985PLC036547 NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 read with Section 108, Section 102 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Companies Act, 1the Act"), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 (the "SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or reenactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "McA"), Government of India for holding general meetings / conducting postal ballot process through voting by electronic means ("remote e-voting") vide General Circular No. 14/2020 dated April 13, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020. General Circular No. 22/2020 dated September 28, 2020; General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021; General Circular No. 20/2021 dated December 8, 2021; General Circular No. 3/2022 dated May 5, 2022; General Circular No. 11/2022 dated December 28, 2022; General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 and General Circular No. 9/2024 dated September 19, 2024 (collectively, the "MCA Circulars") and any other applicable laws and regulations, the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement has been registered with the Company/Registrar/ Depository Participants as on Friday, 10" January, 2025. Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 read with Section sent electronically on Thursday, 16 January, 2025, to all the members whose e-mail us are registered with the Company/ Registrar/ Depository Participants as on Friday, 10" January, 2025 (Cut-off Date), for seeking approval of the members of the Company by way of Special Resolution by voting through remote e-voting to approve the

1. INCREASE IN BORROWING POWERS OF THE COMPANY UNDER SECTION 180 (1)(C) OF THE COMPANIES ACT, 2013.

2. POWER TO CREATE CHARGE ON THE ASSETS OF THE COMPANY TO SECURE BORROWINGS UP TO RS.500 CRORE PURSUANT TO SECTION 180(1)(A) OF THE COMPANIES ACT, 2013.

COMPANIES ACT, 2013. COMPANIESACT, 2013.

The Board of Directors has appointed Mr. Prabhat Maheshwari, Partner of GMJ & Associates, Practicing Company Secretaries as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. In accordance with the provisions of MCA Circulars, Members can vote only through the remote e-voting process. Person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only. In accordance with the MCA Circulars, physical copies of the Notice are not being sent to Members for this Postal Ballot. Members are requested to record their assent (FOR) or dissent (AGAINST) only through the remote e-Voting process not later than 5:00p.m. (IST) Saturday, 15th February, 2025, in order to be eligible for being considered, falling which it will be strictly considered that no votes are received from the eing considered, failing which it will be strictly considered that no votes are rec

The Company has engaged the services of MUFG Intime India Private Limited ("MUFG Intime or company has engaged to services of MUPS intime find a Private Limited (MUPS intime or facilitating remote e-voting to enable the Members to cast their votes electronically Members are requested to note that remote e-voting period will commence on Friday, 17" January, 2025 at 9:00 a.m. (IST) and end on Saturday, 15th February, 2025 at 5:00 p.m. (IST) The e-voting module shall be disabled by MUPS Intime for voting thereafter. Once the vote on a resolution(s) is cast by the Member, the Member shall not be allowed to change subsequently. Members may please note that the Postal Ballot Notice is available on the Company's website a a https://www.bafri.com/, website of BSE Limited at www.bseindia.com and on the website or MUFG Intime at instavote.linkintime.co.in. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above mentioned websites. The result of the Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be posted on the Company's

website https://www.bafrl.com/, and on the website of MUFG Intime India nstavote.linkintime.co.in. The result of the Postal Ballot shall be communicated to BSE Limited where the equity shares o

The Testal of the Postal Ballot State be comminicated to Be. Limited where the equity states of the Company are listed and Link Intime on or before Monday, 17th February, 2025. The Specia Resolution, if passed by the requisite majority, shall be deemed to have been passed o Saturday, 15th February, 2025 being the last date specified by the Company for e-voting. Any query in relation to the resolution proposed to be passed through Postal Ballot may be addressed to Mr. Akshay Kumar, Company Secretary at Email: bfilshivsai@gmail.com o query/grievance with respect to e-voting may be sent at e-mail: enotices@linkint For Bharat Agri Fert & Realty Limit

Date : 17th January, 2025 Place: Mumbai

Akshay Kuma Company Secretary and Compliance Officer

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107 ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD -143, Khetan Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phon No. 022-22694996/97 I Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery officer attached to Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice date 26/10/2024 calling upon the judgment debtor MRS. JYOTI VILAS CHAVAN to repay an amount mentioned in the notice being Rs.12,87,734/-(Rs. Twelve Lakhs Eighty Seven Thousand Seven Hundred Thirty Four Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 12/11/2024 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, on this 03/01/2025.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai for an amount Rs. 12,87,734/- (Rs. Twelve Lakhs Eighty Seven Thousand Seven Hundred Thirty Four Only) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY RESIDENTIAL PREMISES - HOUSE NO.2, GROUND FLOOR, FRANCIS SUTARI CHAWL NO.1, SAI NAGAR, NEAR SAI MANDIR, KANJUR-BHANDUP EAST, MUMBAI-400042.

SD/-MR. D J Chavan



RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 101 ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD -143, Khetar Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phon No. 022-22694996/97 I Email - sanglivaibhav@gmail.com

> FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the recovery officer of the SANGLI VAIBHAV CO-OP.CREDIT SOC. LTD. MUMBAI. under the Maharashtra Co-operative Societies Rules. 1961 issue a demand notice date 22.03.2024 calling upon the judgment debtor.

MR.KAILAS ANAND JADHAV to amount mentioned in the notice being Rs. 3,15,963/- in words (Rs. THREE LAKH FIFTEEN THOUSAND NINE HUNDRED SIXTY THREE ONLY) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 20.06.2024 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules.1961 on this 15th Day of July of the year 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Recovery officer of the SANGLI VAIBAHV CO-OP. CREDIT SOC. LTD. MUMBAI an amount Rs. 3,15,963/- in words (Rs. THREE LAKH FIFTEEN THOUSAND NINE HUNDRED SIXTY THREE ONLY) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY RESIDENTIAL PREMISES - AMBIKA NAGAR, ROAD NO. 16, SIDHARTH CHAWL, ROOM NO.878 WAGLE ESTATE THANE WEST 400604 CONSUMER NO.000011226566 (ARIA-100 SQ FT)

Mr. B. K. HONYALKAR

Recovery Officer, under Maharashtra Co-operative Societies Act. 1960, Rules 196 under Rule 107 [11(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai, having its registered office at 143 Khetan Chambers Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai Maharshtra Pin Code 400001 STAMP Phone No.022-22694996/97

Date: 15/07/2024 Place: Thane

RECOVERY OFFICER MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107

ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD -143, Khetan Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phon No. 022-22694996/97 I Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the recovery officer of the SANGLI VAIBHAV CO-OP.CREDIT SOC. LTD. MUMBAI. under the Maharashtra Co-operative Societies Rules.1961 issue a demand notice date 22.03.2024 calling upon the judgment debtor.

MR. ABAJI SUKHALAL BEDASE to amount mentioned in the notice

being Rs. 2,07,217/- in words (Rs. TWO LAKH SEVEN THOUSAND TWO HUNDRED SEVENTEEN ONLY) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 13.11.2024 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules. 1961 on this 22th Day of NOVEMBER of the year 2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the SANGLI VAIBHAV CO-OP.CREDIT SOC. LTD. MUMBAI. an amount Rs. .2,07,217/- in words (Rs. TWO LAKH SEVEN THOUSAND TWO HUNDRED SEVENTEEN ONLY) and interest

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY RESIDENTIAL PREMISES - DHANBAI NIWAS, BHAWANI CHOWK. **GHODBANDER ROAD, DONGRI PADA, THANE WEST 400607** CONSUMER NO.000011309330 (ARIA-300 sq ft)

SD/-Mr. B. K. HONYALKAR

Recovery Officer, under Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Rules 196, under Rule 107 [11(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai, having its registered office at, 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort,

Date: 22/11/2024

Place: Thane

Mumbai, Maharshtra, Pin Code 400001, (STAMP) Phone No.022-22694996/97.

PUBLIC NOTICE

Notice is hereby issued on behalf of our Client that, we are investigating the title o 1) Bharat Realty Venture Private Limited (formerly known as M/s. Bharat Infrastructure and Engineering Private Limited), ("BRVPL") a private limited company, duly corporated under the provisions of Companies Act, 1956, having its registered office a 502, Supreme Chamber, 17/18 Shah Industrial Estate, Off Veera Desai Road, Andhei (West), Mumbai – 400053, (2) <u>Mr. Dhaval Atul Baro</u>t, (3) <u>Mrs. Rekha Atul Barot and</u> (4 Mrs. Chaitali Atul Barot, residing at B-22, Ashirwad Bungalow, V.M.Road, Vile Parle West), Mumbai 400049 in respect of said Property as more particularly described in the Schedule hereunder written.

We understand a (i) Deed of Simple Mortgage dated 27.12.2022, duly registered with the Sub-Registrar of Assurances at Thane bearing registration no. 16447/2022, was executed by and between BRVPL and Axis Bank Limited, whereunder BRVPL nortgaged the said Property in favour of Axis Bank Limited to secure the loan facility availed by BRVPL, subject to the terms and conditions contained therein

(ii) A Lease Deed dated 18.12.2023, duly registered with the Sub-Registrar of Assurances at Thane bearing registration no. TNN-2/30946/2023, was executed by and etween (1) Mrs. Rekha Atul Barot, (2) Mrs. Chaitali Atul Barot and (3) Mr. Dhaval Atul Barot ("Lessor No. 1"), (4) BRVPL ("Lessor No. 2") and Reliance Projects and Property Management Services Limited ("Lessee"), whereunder a lease was granted in favor o the lessee, with respect to the said Property for a consideration and on the terms and

(iii) A Supplemental Simple Mortgage dated 02.01.2024, duly registered with the Sub Registrar of Assurances at Thane bearing registration no. TNN-1/21/2024, was executed by and between BRVPL and Axis Bank Limited whereunder Axis Bank Limited provided Additional Facility to the BRVPL and the Borrowers therein by hypothecating the rent and receivable arising out of the said Property and on the terms and conditions mentioned therein

We are given to understand that save and except (i), (ii) and (iii) stated hereinabove there are no encumbrances/third party rights/claims with respect to the said Property. All and any person/s/entity, including any bank/financial institution, having any share right, title, benefit, interest, claim, objection or demand in respect of the said Property of any part thereof by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, care taker basis, lease, sub-lease, lien, maintenance, easement, other rights through an agreement, conveyance deed, writing, devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of law, contract development rights, FSI or TDR or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at its office at Unit No. 407, Matharu Arcade Premises Subhash Road Vile Parle East, Mumbai - 400057 within 7 (seven) days from the date of publication hereof, failing which, any such share, right, title, benefit, interest, claim, objection and/o demand shall be disregarded and shall be deemed to be have been waived and/o

SCHEDULE

(Description of said Property)

Premises admeasuring in aggregate 26,240 sq. ft., comprising of (i) an area admeasuring 7440 sq. ft. (carpet area) on the ground floor, (ii) an area admeasuring 9300 sq. ft. (carpet area) on the first floor and (iii) an area admeasuring 9500 sq. ft. (carpet area) on the second floor in the commercial building in the complex known as "Bharat Eco Vistas" along with 21 (twenty one) Car Parking Spaces in the basement of the said Building constructed on all those pieces or parcels of non-agricultural land o ground, hereditaments and premises admeasuring about 21779 sq. meters o hereabouts bearing new Survey No. 67/C/2(part) and 67/C/4(part) lying being and situate in the Village of Sheel, Taluka and District Thane, Registration District and Sub District Thane formerly in the Gram Panchayat of Sheel, Taluka Panchayat Sami Thane and Zilla Parishad, Thane, but now in the Thane Municipal Corporation Dated this 17th day of January, 2025.

Amisha S Shah

ANAND RATHI

nand Rathi Global Finance Limited, Express Zor A Wing, 8th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063 India obile: +91-8451942710 | Website: www.rathi.c

E-AUCTION SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower, Guarantors that the below described **Schedule** immovable property inter alia secured to nand Rathi Global Finance Limited ["ARGFL"] (Secured Creditor), the Possession of which ha een taken by the Authorised Officer of ARGFL, will be sold by an Online e-Auction through rebsite https://sarfaesi.auctiontiger.net on the date specifically mentioned in **Schedule**, on a As is where is" & "As is what is" and "Whatever there is" hasis towards recovery of total sun pecifically mentioned in **Schedule** and the contractual interest thereon and other cost an $narges\,till\,the\,date\,of\,real is at ion\,from\,Borrower/Guarantors\,as\,mentioned\,below$

Name of the Borrower: (1) M/s THE MW GROUP (Borrower) Flat No 403, A Wing, Bldg No 1, Balaji Complex, Swami Samarth Math, Nandivali, Dombivali East 421201.

Name of the Co-borrower/s: (2) Mr. JANARDHAN PAMIN (Co-Borrower) Flat No 403, A Wing, Bldg. No 1, Balaji Complex, Swami Samarth Math, Nandivali, Dombivali East 421201 (3) Mrs. PRAMILA JANARDHAN AMIN (Co-Borrower) Flat No 403, A Wing, Bldg. No 1, Balaji Complex, Swami Samarth Math, Nandivali, Dombivali East 421201

anchnand, Dombivali East, District-Thane, 421201 Outstanding Amount (as per demand Rs. 41, 11,674/- (Rupees Forty One Lakhs Elever

otice along with future interest and cost) Thousand Six Hundred and Seventy Four Only). Date of Auction 3rd February, 2025 eserve Price Flat No. 106 - Rs. 15.55.200/- (Rupees Fifteen Lakhs Fifty Five Thousand Two Hundred Only)

Flat No. 403 - Rs. 40,56,885/- (Rupees Forty Lakhs Fifty Six Thousand Eight Hundred and Eighty Five Only) arnest Money Deposit 10% of the Reserve Price Minimum Bid increment Amount Rs. 10,000/-

Date & time of opening of online offers | 3rd February, 2025 Between 10:00 am and 1.00 PM Note: The intending bidder/purchaser may visit Anand Rathi Group website

Sd/- Anand Rathi Global Finance Limited

Case No.: 0A/897/2023

MS BHAIRAV AUTOLINES PATIL

10 (1) MS BHAIRAV AUTOLINES PATIL, D/W/S/O-MR BALASAHEB D PATIL PLOT NO E-104 ARIHANT ENTERPRISES MIDC MIRJOLE

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons / notice on the said Application under section19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 81,79,417.42/- (application along with copies of documents etc.

n accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under :-

to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed r should not be granted;

other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachme

course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financia nstitutions holding security interest over such assets.

Given under my hand the seal of this Tribunal on this date: 23/12/2024

Registered Office:19-A Dhuleshwar Garden, Jaipur, Rajasthan, India, 302001. www.aubank.in

LOAN AGAINST GOLD - AUCTION NOTICE ON "AS IS WHERE IS" BASIS

The below mentioned borrower/s have been issued notices to pay their outstanding amounts towards the loan against gold facilities availed from AU Small Finance Bank Limited ("Bank"). Since the borrower/s has/have failed to repay his/their dues, we are constrained to conduct an auction of pledged gold items/articles on 22 JAN 2025 between 11:00 AM - 3:00 PM (Time) at below mentioned branches according to the mode specified therein. In the case of deceased borrowers, all conditions will be applicable to legal heirs. Please note that in the event of failure of the above auction, the bank reserves its right to conduct another auction without prior intimation.

E-Auction Branch Details (E-auction will be conducted by using Weblink https://gold.samil.in)

Note: The auction is subject to certain terms and conditions mentioned in the bid form, which is made available before the commencement of auction. Sd/

YAVATMAL - 246600020684941

24660000787495 24660000834458 24660000894164 24660001423624

AU Small Finance Bank Limited

ALLCARGO LOGISTICS LIMITED

CIN: L63010MH2004PLC073508 Regd. Office: 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina Santacruz (East), Mumbai- 400098 Phone: 022-6679 8110



Ingeruity In Motic

Website: www.allcargologistics.com Email: investor.relations@allcargologistics.com Form No. CAA. 2

[Pursuant to Section 230 (3) of the Companies Act 2013 and rule 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016)] BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH

COMPANY APPLICATION NO C.A.(CAA)/235/MB/2024

In the matter of the Companies Act, 2013;

And

In the matters of Sections 230 to 232 and other applicable provisions, any, of the Companies Act, 2013 read with Sections 52, 66 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises Arrangements and Amalgamations) Rules, 2016; And

In the matter of Composite Scheme of Arrangement between Allcargo Logistics Limited ("Allcargo" or "Transferee Company 2" or "Demerged Company") and Allcargo Supply Chain Private Limiter ("Transferor Company 1" or "ASCPL"), a wholly owned subsidiary o the Demerged Company, Gati Express & Supply Chain Private Limiter ("Transferor Company 2" or "GESCPL"), Allcargo Gati Limited ("Transferee Company 1" or "Transferor Company 3" or "Gati" and Allcargo ECU Limited ("Resulting Company" or "AEL"), a wholly owned subsidiary of the Demerged Company and their respective shareholders.

Allcargo Logistics Limited CIN: L63010MH2004PLC073508, having its registered office at 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (East), First Applicant Company/ Demerged Mumbai 400098, Maharashtra, India Company/ Transferee Company 2 Allcargo ECU Limited CIN: U52220MH2023PLC408966, having its registered office at 6th Floor, Allcargo House, Second Applicant Company/ CST Road, Kalina, Vidyanagari, Mumbai 400098, Maharashtra, India **Resulting Company** Allcargo Supply Chain Private Limited CIN: U45200MH2008PTC179557 having its \registered office at 6th Floor, Allcargo House, CST Road, Kalina, Santacruz (East) Third Applicant Company/ Mumbai 400098, Maharashtra, India, Transferor Company 1 Gati Express & Supply Chain Private Limited CIN: U62200MH2007PTC390900, having its registered office at 4th Floor, A Wing, Allcargo Fourth Applicant Company/ House, CST Road, Kalina, Santacruz (East) Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400098. Transferor Company 2

Allcargo Gati Limited

above, for the Meeting.

CIN: L63011MH1995PLC420155, having its

House, CST Road Kalina Santacruz East.

registered office at 4th Floor B Wing Allcargo

Vidyanagari, Mumbai, Maharashtra, India, 400098. Company 1/ Transferor Company 3 NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF EQUITY SHAREHOLDERS OF THE DEMERGED COMPANY / TRANSFEREE COMPANY 2 TO BE CONVENED AS PER DIRECTIONS OF THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

Fifth Applicant Company/ Transferee

Notice is hereby given that pursuant to the NCLT Order dated December 11, 2024 ("NCLT Order" the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench ("NCLT"), has inter alia ,directed Allcargo Logistics Limited ("Demerged Company") to conduct the Meeting of Equity Shareholder ("Meeting") of the Demerged Company on Tuesday, February 18, 2025 at 02:00 p.m. (IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the Composite Schem of Arrangement between Allcargo Logistics Limited ("Allcargo" or "Transferee Company 2" or "Demerged Company") and Allcargo Supply Chain Private Limited ("Transferor Company 1 or "ASCPL"), a wholly owned subsidiary of the Demerged Company, Gati Express & Supply Chain Private Limited ("Transferor Company 2" or "GESCPL"), Allcargo Gati Limited "Transferee Company 1" or "Transferor Company 3" or "Gati") and Allcargo ECU Limited "Resulting Company" or "AEL"), a wholly owned subsidiary of the Demerged Company an neir respective shareholders ("Scheme") under Sections 230 to 232 and other applicable provisions if any, of the Companies Act, 2013 ("Act")

n pursuance of the NCLT Order and as directed therein, Notice is hereby given that the Meeting of the equity shareholders of the Demerged Company, will be held, as per the details mentioned

elow:				
Sr. No.	Particulars	Details		
1.	Cut-Off Date for e-voting	Tuesday, February 11, 2025		
2.	E-voting Start Date and Time	Saturday, February 15, 2025, at 09:00 a.m. (IST)		
3.	E-voting End Date and Time	Monday, February 17, 2025 at 05:00 p.m. (IST)		
4.	Meeting Date and Start Time	Tuesday, February 18, 2025 at 02:00 p.m. (IST)		
The facility for casting vote by remote e-voting would be disabled after the end time, as mentioned				

The Company has completed the dispatch of the notice of the Meeting along with the Schem and explanatory statement under Sections 230 to 232 and 102 of the Act read with Rules made thereunder along with annexures that form part of the notice of the Meeting to the equit shareholders of the Company through e-mail at the e-mail ID that is registered with the Compan or the Depository Participants ("DPs") or Registrar and Share Transfer Agent ("RTA") and through registered post / courier in the event e-mail service was not possible. The notice of the Meetin along with relevant annexures are also available on website of the Company www.allcargologistics.com, Stock Exchanges (BSE Limited: www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com) and National Securities Depository Limited ("NSDL' e-voting facility provider: www.evoting.nsdl.com.

The copy of notice of the Meeting can also be obtained free of charge from the Registered Office of Demerged Company between 11:00 a.m. to 1:00 p.m. on any day (except Saturday, Sunday and public holidays) up to the date of the Meeting. Alternatively, a request for obtaining an electronic soft copy of the Notice may be made by writing an email to Demerged Company investor.relations@allcargologistics.com

NCLT has appointed Mr. Sivaraman Narayanaswami, Independent Director as the Chairperso and failing him. Mr. Hetal Madhukant Gandhi, Independent Director as the 1st Alternate Chairperso and failing him Mr. Nilesh Shivii Vikamsey. Independent Director as the 2nd Alternate Chairperson Further, NCLT has also appointed Mr. Dhrumil Shah (Membership No. FCS 8021 and CP No. 8978) Partner of M/s. Dhrumil M. Shah & Co. LLP, Practicing Company Secretaries, as th Scrutinizer for the Meeting.

The Scheme, if approved at the Meeting will be subject to the subsequent approval of the NCLT Accordingly, the equity shareholders of the Company are requested to attend the Meeting as pe the abovementioned mode, date and time. If the required quorum for the Meeting is not presen within half an hour from the time appointed for holding the Meeting, the Meeting shall stanadjourned by 30 (thirty) minutes and thereafter the persons present shall be deemed to constitute

Meeting of Equity Shareholders:

- Equity shareholders entitled to attend and vote may vote through remote e-voting facility prior to the Meeting or through e-voting facility made available during the meeting.
 - appoint their authorized representatives for the purpose of voting through remote e-voting an for participation in the meeting. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares in the paid-up Equit Share Capital of the Company as on the cut-off date i.e. Tuesday, February 11, 2025.

Since the Meeting will be held through VC/OAVM, the facility for appointment of proxies wil

not be available for the meeting. However, institutional/corporate shareholders are entitled to

Any person who acquires shares of the Company and becomes a shareholder of the Compa after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com.

The equity shareholders whose e-mail addresses are not registered with the Company/DPs RTA, may register the same with MUFG Intime India Private Limited (formerly known as Lini Intime India Private limited), RTA of the Company. The procedure to register e-mail addres with the RTA and the procedure for remote e-voting is provided in the Notice in detail. Each eligible equity shareholder can opt for only one mode of voting i.e. either remote e-voting

prior to the meeting or through e-voting during the meetings. In the case of the equity shareholder who have cast their vote by remote e-voting meeting may also attend the Meeting but shall not b entitled to cast their vote again. The authorized representative of a body corporate which is an equity shareholder the Compan may attend and vote at the meeting, provided an authority letter/ power of attorney / copy of the

resolution passed by its board of directors as per Section 113 of the Act or other governing bod of such corporate authorizing such person to attend and vote at the meeting as its representative and certified to be a true copy by a director, the manager, the secretary, or other authorized office of such body corporate along with the attested specimen signature or the duly authorize signatory(ies) who are authorized to vote is emailed to the dhrumil@dmshah.in with a copy marked to NSDL at evoting@nsdl.com and to the Company at investor.relations@allcargologistics.com not later than 48 (forty-eight) hours before the time scheduled for holding the respective meeting

The Company has appointed NSDL to provide facility for remote e-voting and e-voting during the meetings, as well as to provide the facility for participation by equity shareholders at the Meetin through VC/OAVM. In case of any difficulty in attending the meeting though VC/OAVM or accessing the facility for remote e-voting and e-voting during the meetings (as relevant), you may refer to th Frequently Asked Questions (FAQs) and the e-voting user manual available in the download section of www.evoting.nsdl.com. or call on the toll-free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.com or contact Ms Pallavi Mhatre / Mr Amit Vishal a

evoting@nsdl.com. The detailed instructions for attending the meetings through VC/OAVM and casting of votes (through remote e-voting prior to the meeting, e-voting during the Meeting as applicable) has been mentioned n the notice of the Meeting.

The results of the voting of the Meeting will be announced and the same would be displayed o the Website of the Company: www.allcargologistics.com, Stock Exchanges (BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com) and National Securities Depository Limited ("NSDL") e-voting facility provider: www.evoting.nsdl.com within (two) working days from conclusion of the Meeting (i.e. on or before February 20, 2025), upor receipt of the Scrutinizer's Report.

For Allcargo Logistics Limited Sd/

Sivaraman Narayanaswan Non-Executive Independent Directo Chairperson appointed by the NCLT for the Meeting DIN: 00001747

Manager Date: January 16, 2025 Place: Mumbai

Shreem Law Chamber

Advocates and Solicito

Schedule: 1. Flat No. 403, 04th Floor, A Wing, Building No. 01, Balaji Complex CHSL, Nandivali, Seven Sisters Road, S. No. 12, H. No. 3A of Village Nandivali Panchanand, Dombivali East, District-Thane, 421201, AND 2. Flat No. 106, 01st Floor, E Wing, Ramchandra Park CHSL, Pawar Nagar, Nandivali, S. No. 68, H. No. P of Village Nandivali tarphe

Date and time of inspection property for intending purchasers Date and Time for submission of 31" January, 2025 ender form along with KYC documents Proof of EMD etc.

www.rathi.com for detail terms and conditions regarding auction proceedings. his Publication is also 15 days' notice stipulated under rule 8(6) & 9(1) or Security Interes Enforcement) Rules, 2002 to the above Borrower/ Guarantors Date: 16th January, 2025

Authorized Signatory

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Exh. No.: 10378 **CANARA BANK**

Ratnagiri, MAHARASHTRA-415639 SUMMONS WHEREAS, OA/897/2023 was listed before Hon'ble Presiding Officer/Registral

ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3Aof the original application; iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such

v) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 10/02/2025 at 10.30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.

Note: Strike out whichever is not applicable.

Signature of the Officer Authorised to issue summons REGISTRAR

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE.



निम्नस्वाक्षरीकार सम्मान कॅपिटल लिमिटेड चे (CIN:L65922DL2005PLC136029) (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटाइजेशन ऑण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 11.05.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 29,81,679.41 (रूपये एकोणतीस लाख एक्याऐंशी हजार सहाशे एकोणऐंशी आणि एकेचाळीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLBAD00351790 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक <mark>30.04.2021</mark> पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी,सूचना कर्जदार **सुनील कुमार** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने ताबा

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग** फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रू.29,81,679.41 (रूपये एकोणतीस लाख एक्याऐंशी हजार सहाशे एकोणऐंशी आणि एकेचाळीस पैसे फक्त) पुढील व्याज 30.04.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

फ्लॅट नं.604, सहावा मजला, सी विंग पटेल्स एलिशिअम, सर्व्हे क्र. 58, हिसा क्र.4/2, 6/बी, प्लॉट सी, गाव पाले अंबरनाथ-पूर्व, ठाणे-421501

> अधिकत अधिकारी सम्मान कॅपिटल लिमिटेड

(यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते)

जाहीर सुचना

करण्यात येते की, माझे अशिल गाव गजीवाडे, जिल्हा ठाणे, नोंदणी जिल्हा ठाणे चा सर्व्हे क्र. ३९२ (भाग), ४० (भाग, ३८/३, ३९/३) येथे बांधकाम केलेल्या / उभ्या असलेल्या साकेत कॉम्पलेक्स. गाव माजीवाडे. ठाणे (पश्चिम). ठाणे ४००६०८ या संस्थेने दिलेले प्रत्येकी ५०/- रुपये प्रमाणे ५ (पाच) फुल्ली पेड-अप समभाग समाविष्ट भाग क्र. २३६१ ते २३६५ समाविष्ट भाग प्रमाणपत्र क्र. ४७३ सहीत बिल्डींग नं. बी-७, ७व्या मजल्यावर स्थित मोजमाप ४५० चौ. फु. चटई क्षेत्र असलेला समाविष्ट रहीवाञी फ्लॅट क ७०१ खरेटी करण्यासाठी मालक विमुक एन्टरप्रायजेस एलएलपी

यांच्याशी वाटाघाटी करीत आहेत

सदर मालमत्ता किंवा तीचा कोणताही भाग याबाब कोणत्याही व्यक्तीला विक्री, भेट, गहाण, ट्रस्ट भाडा, परवाना, धारणाधिकार, पुर्वीचा करार नेमणूक , वारसा , वाटा , न्यायालयीन हुकूम/ संलग्नता केंवा अन्य कोणत्याही प्रकारे कायदेशीर दावा किंवा स्वारस्य असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध ल्याच्या तारखेपासून **चौदा (१४)** दिवसांच्या आत गाच्या/तिच्या दावा / स्वारस्यच्या पृष्टर्थ आवश्यक त्या मुळ कागदपत्रांच्या प्रतींसहीत निम्न-स्वाक्षरीकर्त्यांना १, दुसरा मजला, १११-करीमजी बिल्डींग, एम. जी. रोड, युनिव्हर्सिटी समोर, फोर्ट, मुंबई ४०००२३ या पत्यावर लेखी खरुपात कळवावे. अन्यथा माझे अशिल सदर मालमत्ता आणि त्या संदर्भात असा कायदेशीररित्या आंमलात आणण्यायोग्य कोणताही दावा नव्हता / नाही आणि जर असा दावा असेल तर तो बिनशर्त व ... अपरिवर्तनीयपणे सोडला आहे, त्याग केला आहे असे गृहीत धरतील आणि त्यानंतर कोणच्याही तक्रारीची . देखल घेतली जाणार नाही

दिनांक: १७/०१/२०२५ देवेन्द्र एस. राजापूरकर, वकील

सेंट्रल बेंक ऑफ इंडिया

मध्यवर्ती कार्यालय : चंद्र मुखी, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. शाखा कार्यालय: रिकव्हरी डिपार्टमेंट, नॉर्थ मुंबई रिजनल ऑफ्सि, ३ रा मजला, एनसीएल इमारत, प्लाक्ट क्र. ६, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई ४०० ०५१

जंगम/स्थावर मिळकर्तीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सेक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) च्या तरत्दीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना . वर्ससामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे ाहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा, सांकेतिक कब्जा (मिळकतीसमोर विशेषत: चिन्हांकीत) सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (तारण धनको) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमूद कर्जदार आणि हमीदारांकडून तारण धनकोंना थकीत रकमेच्या वसुलीसाठी मिळकतींसमोर नमूद नुसार ''जे <mark>आहे</mark> **जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे''** तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांची योग्य माहिती आणि समज्तीप्रमाणे तेथे मिळकतीवर कोणतेही भार नाहीत, तथापी इच्छक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी मिळकतीला बाधीत दावे/हक्क/थकबाकी आणि

लेलावात ठेवलेल्या मिळकतीच्या नामाधिकरांच्या संदर्भात त्यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम (इअर) प्रत्येक

मिळकत	ळकतीसमोर नमूद केलेली आहे.						
अ.	त. कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे नाव मागणी सूचना		मिळकतीचा तपशील	राखीव किंमत/			
क्र.	आणि शाखेचा संपर्क क्र.	तारीख		इअर /बोली			
		आणि थकीत रक्कम		वाढ			
		(रु. लाखांत)		(रु. लाखांत)			
१	श्री. राजपाल नौरंग यादव	०१.०७.२०१३	रहिवासीत मिळकत येथे टी.पी. क्र. ७/१/२ (भाग) आणि	३७५.००			
	श्री. नौरंग मुनशिलाल सिंग	रु. ३२२.७६ लाख +	गाळा क्र. १७१५ आणि १७१६ (भाग), मोहल्ला बाग खिरनी,	३७.५०			
	सौ. राधा राजपाल यादव	त्यावरील व्याज आणि	तहशील सादार, जि. सहजहनपुर यु.पी. २४२००१	१.००			
	शा/का- बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई	त्याचे शुल्क	२ स्टोराईड रहिवासीत मिळकत				

	निरीक्षणाची तारीख आणि वेळ	बोली रक्कम जमा करीता अंतिम तारिख आणि वेळ	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
??.	०२.२०२५, दु. १२.०० ते सायं. ४.००	१७.०२.२०२५ सायं. ६.००	१७.०२.२०२५, स. १०.०० ते सायं. ६.००

लिलाव बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार यांच्या मार्फत घेण्यात येईलः ई-लिलाव एजन्सीचे संकेतस्थळः https://ebkray.in/. ई-लिलाव एजन्सी संपर्क

पीएसबी अलायन्स ईबीक्रय हेल्पडेक्स क्र. +९१८२९१२२०२२० ईमेलः support.ebkray@psballiance.com इअर प्रदान/परताव्याशी संबंधित चौकशी करिता ईमेलः support.ebkray@psballiance.com. कृपया वरील नमूद अधिकाऱ्यांना कार्यालयीन दिवशी

परेशा आधी खालील औपचारिकता पर्ण कण्याचा बोलीदारांना सल्ला देण्यात येत आहे

टप्पा १: बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरन ई–लिलाव प्लॅटफॉर्म https://ebkray.in/. वर

नोंदणी करायची आहे.

टप्पा २: केवायसी पडताळणी : ई-केवायसीचा भाग म्हणून दस्तावेज सिस्टमद्वारे पडताळले जातील. कृपया नोंद घ्यावी की, टप्पा १ आणि २ हे पूर्वी पुरेशा आधी बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.

टप्पा **३: इअर रकम**: इच्छुक बोलीदारांनी/ खरेदीदारांनी ई-लिलावाच्या वेळे पूर्वी/दरम्यान आधीच ग्लोबल इएमडी वॉलेट मध्ये ऑनलाईन मोड (म्हणजेच एनईएफटी/ट्रान्सफर/युपीआय/नेट बँकींग) चा वापर करुन इअर हस्तांतर करावे. जर ईएमडी रक्कम ग्लोबल ईएमडी वॉलेट मध्ये उपलब्ध नसल्यास प्रणाली बोली लावण्यास नाकारतील. नोंदणी, केवायसी दस्तावेजाची पडताळणी आणि वॉलेट मध्ये ईएमडीच्या हस्तांतर लिलाव वेळेच्या अगोदर पुरेसे आगाऊ वेळेत पूर्ण केला पाहिने. बोलीदार एकतर एक किंवा सर्व मिळकती साठी प्रस्ताव देव शकतात. त्यांचा वॉलेट मध्ये पूरेसे ईमडी जमा केल्या नंतरच इच्छक बोलीदारांना ई-लिलावाच्या तारखेस बोली लावण्यास होईल. बोलीदाराच्या ग्लोबल वॉलेट मध्ये बोली करण्याच्या वेळी पुरेसा उर्वरित रक्कम (>=ईएमडी रक्कम) असले

पाहिजे. जर एका पेक्षा जास्त मिळकत साठी प्रस्ताव दिल्यास बोलीदाराला प्रत्येक मिळकत करिता ईएमडी जमा करायचे आहे. यासाठी बँकिंग प्रक्रिया नुसार काही वेळ लागणार आणि म्हणून बोलीदारांनी, त्यांच्या स्वतःच्या हितासाठी, शेवटच्या वेळी कोणत्याही समस्या टाळण्यासाठी पुरेसे आगोदर बोली पूर्व ईएमडी रक्कम सादर करण्यास सल्ला देण्यात येत आहे. प्रक्रियेदरम्यान ईअर/बोली करीता https://ebkray.in/ येथे उपलब्ध मार्गदर्शन तत्वांचे अनुपालन करावे.

टप्पा ४: बोली प्रक्रिया आणि लिलावाचे निष्कर्ष: इच्छुक नोंदणीकृत बोलीदार टप्पा १, २ आणि ३ पूर्ण झाल्यावर ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन बोली

जर कोणत्याही मिळकतीकरिता एकच बोलीदार असेल, एकमेव बोलीदाराने ई-लिलावात भाग घेणे आवश्यक आहे आणि त्याचा/तिचा/त्यांचा प्रस्ताव हा किमान सदर मिळकती संबंधित वरील तक्त्यात नमुद बोली वाढविण्याच्या रकमेच्या समान रक्कम वाढविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास ते यशस्वी बोलीदार

प्रक्रियेदरम्यान ईअर/बोली करीता https://ebkray.in/ येथे उपलब्ध मार्गदर्शन तत्वांचे अनुपालन करावे विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता आमच्या बँकेची वेबसाईट www.centralbankofindia.co.in वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

दिनांक : १७.०१.२०२५ प्राधिकृत अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ठिकाण : मुंबई ईमेल आयडी - arwmmzo@centralbank.co.in

SIEMENS

६७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि दूरस्थ ई-मतदानासंबंधीची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३च्या ("कायदा") लागू असलेल्या तरतुदी व त्यासोवत वाचल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने ("एमसीए परिपत्रके") दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंवर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि १९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रमुत केलेली परिपत्रक क्रमांक अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२, ०९/२०२३ आणि ०९/२०२४ यांच्या अनुपालनार्थ, सीमेन्स लिमिटेडची ("कंपनी") ६७वीं वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") **बुधवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२५** रोजी **दुपारी ३.०० वाजता (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (["]व्हीसी")/इतर दृक्रश्राव्य साधनांच्या ("ओएव्हीएम") माध्यमातून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिनांक २६ नोव्हेंवर २०२४ च्या सूचनेत उल्लेख केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे.

वरील एमसीए परिपत्रके आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी परिपत्रके") द्वारे जारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज वोर्ड ऑफ इंडिया ("सेवी") परिपत्रक क्रमांक सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी-१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी-२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी-२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२, सेवी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३, सेवी /एचओ /सीएफडी /सीएफडी-पीओडी-२ /पी /सीआयआर /२०२३ /१६७ दिनांक ७ ऑक्टोवर २०२३ आणि सेवी /एचओ /सीएफडी /सीएफडी-पीओडी-२ /पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ अनुपंगाने, एजीएमची सूचना असलेली आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालाची ("एआर") इलेक्ट्रॉनिक प्रत ही मंगळवार, दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी कंपनी किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट(स) ("डीपी") कडे ई-मेल आयडी नोंदिवलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे.

एजीएमची सूचना आणि एआर कंपनीच्या <u>www.siemens.co.in</u> ह्या संकेतस्थळावर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या <u>(www.bseindia.com</u> आणि www.nseindia.com) ह्या संकेतस्थळांवर आणि नॅशनल सेक्युरिटिज् डिपॉझिटरी लिमिटेडच्या ("एनएसडीएल") www.evoting.nsdl.com ह्या

प्रत्यक्ष रूपात भाग धारण करणारे सभासद आणि ज्यांनी अजुनही त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नसतील त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी कंपनीकडे आवश्यक ती कागदपत्रे एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे Corporate-Secretariat.in@siemens.com / csg-unit@linkintime.co.in ह्या ईमेल वर पाठवून नोंदवून घ्यावेत. इलेक्ट्रॉनिक रूपात भाग धारण करणाऱ्या सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डीपीकडे नोंदवून घ्यावेत.

कायदा कलम १०८ व त्यासोवत कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २०, सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) नियम २०१५ मधील रेग्युलेशन ४४ आणि एमसीए परिपत्रके, यांच्या सहवाचनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ("दूरस्थ ई-मतदान") देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि एजीएमच्या सुचनेत उल्लेख केलेल्या सर्व ठरावांवरील अशा मतदानाद्वारे कामकाज पार पाइले जाऊ शकते. इलेक्टॉनिक माध्यमातन मतदान सलभ करण्यासाठी कंपनीने एनएसडीएलची नियक्ती केली आहे. दूरस्थ ई-मतदाना संबंधित तपशील खाली दिलेले आहेत:

तपशील	विवरण
एनएसडीएल ई-मतदान प्रणालीवर वैठकीची संख्या	१३२५६४
ई-मतदानाला उपस्थित राहण्यासाठी पात्रता मोजण्याची कट-ऑफ तारीख	बुधवार, ५ फेबुवारी २०२५
दूरस्थ ई-मतदानाची सुरूवात	शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९.०० (भाप्रवे)
दूरस्थ ई-मतदानाचा निष्कर्ष	मंगळवार, ११ फेबुवारी २०२५ सकाळी ५.०० (भाप्रवे)
पनिपामनी मनना पाठविल्यानंतर तर कोणीडी ठान्ही कंपनीनी मुशामट हाली अं	पेल आणि अंतिम तारखेस भाग धारण करीत असेल तर ती

evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. परंतु जर अशा सभासदाने दूरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे आधीच नोंदणी केलेली असेल, तर असे सभासद मतदान करण्यासाठी त्यांच्या अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड वापरू

ज्या सभासदांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून दिलेले नसेल, ते त्यांचा मतदानाचा हक्क एजीएमच्या दरम्यान वजाव शकतील . एजीएममध्ये ई-मतदान करण्याची कार्यप्रणाली ही दूरस्थ ई-मतदानाच्या कार्यप्रणालीसारखीच आहे. ज्या सभासदांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून दिलेले असेल, तेही एजीएमला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार नसेल.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएमला उपस्थित राहण्यासंवंधीच्या तपशीलवार सूचना आणि ई-मतदानाच्या तपशीलवार सूचना वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणाऱ्या सूचनेत दिलेल्या आहेत. व्हीसी/ओएव्हीएमच्याद्वारे एजीएमला उपस्थित राहताना किंवा दूरस्थ ई-मतदानाशी संबंधित जर काही अडचणी किंवा शंका असतील, तर सभासद <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध असलेल्या "डाऊनलोड्स" सेक्शनमधील फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स (एफएक्यूज्) फॉर मेंवर्स आणि ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाहू शकतात किंवा एनएसडीएलशी त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर ०२२ - ४८८६ ७००० संपर्क साधू शकतात किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी evoting@nsdl.co.in वर संपर्क साधू शकतात.

सीमेन्स लिमिटेड करिता

केतन ठाकर कंपनी सचिव एसीएस: १६२५०

ठिकाण: मुंबई दिनांक: १६ जानेवारी २०२५

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: L28920MH1957PLC010839

नींदणीकृत कार्यालय: विर्ला अरोरा, लेव्हल २१, भूखंड क्र. १०८०, डॉ. ॲनी वेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३० दूरध्वनी: +९१ २२ ६२५१ ७०००; फॅक्स: +९१ २२ २४३६ २४०३

संपर्क / ईमिल: Corporate-Secretariat.in@siemens.com / www.siemens.co.in/contact संकेतस्थळ: www.siemens.co.in

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड

संकेतस्थळ: www.allcargologistics.com

ईमेल : investors.relations@allcargologistics.com

सीआयएन : L63010MH2004PLC073508 **नोंदणीकृत कार्यालय :** ६ वा मजला, ऑल कार्गो हाऊस, सीएसटी रोड, दरध्वनी क्र.: +०२२ ६६७९ ८१००

फॉर्म क्रमांक सीएए २ कंपनी कायदा २०१३ चे कलम २३० (३) च्या अनसार तसेच कंपनीज (कॉम्प्रमायडोस, अरेंजमेंटस आणि

अमल्गमेशन्स) नियम २०१६ चा नियम ६ आणि ७ यांच्या अनुसार माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद, मुंबई खंडपीठ यांच्या समोर कंपनी योजना अर्ज सी. ए. (सीएए)/२३५/एमबी/२०२४

कंपनी कायदा २०१३

आणि कंपनी कायदा २०१३ कलम २३० ते २३२ तसेच लागू असलेल्या अन तरतुदी आणि त्यासह वाचा कंपनी कायदा २०१३ चे कलम ५२ ते कलम ६६ आणि त्यासह वाचा कंपनी कायदा २०१३ च्या लागू असलेल्या अन्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच कंपनीज (कॉम्प्रमायझेस, अरेंजमेंट्स

.... ऑलकार्गो लॉजिस्टिकस लिमिटेड **(''ऑलकार्गो'' किंवा ''हस्तांतरिती कंपनी** २ किंता "दिमर्ज्य कंपनी") आणि ऑलकार्गो मप्लाय चेन पायव्हेर लिपिरे (''हस्तांतरक कंपनी १'' किंवा ''एएससीपीएल'') जी डिमर्ज्ड कंपनी यांच्या संपू मालकीची उपकंपनी आहे, गती एक्स्प्रेस अँड सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटे (''**हस्तांतरक कंपनी २'' किंवा ''जीईएससीपीएल''),** ऑलकार्गो गती लिमिटेड (''हस्तांतरिती कंपनी १'' किंवा ''हस्तांतरक कंपनी ३'' किंवा ''गती'') आणि ऑलकार्गो इसीयु लिमिटेड (''**रिझल्टिंग कंपनी'' किंवा ''एईएल'')** जी डिमज्ड कंपनी यांच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि त्यांचे संबंधित समभागधारव यांच्या दरम्यान कंपोझिट स्कीम ऑफ ओरंजमेंट संदर्भात

	आतनकागा लाजास्टकस लामपटड सीजायएन : L63010MH2004PLC073508, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ६ वा मजला, ऑलकागों हाऊस, सीएसटी रोड, कालिना, सांताकूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८, महाराष्ट्र, भारत येथे आहे.))) प्रथम अर्जदार कंपनी/) हस्तांतरिती कंपनी २) किंवा डिमर्ज्ड कंपनी
	ऑलकार्गो ईसीयु लिमिटेड सीआयएन : U52220MH2023PLC408966 ज्यांचे नोंदगीकृत कार्यालय ६ वा मजला, ऑलकार्गो हाऊस, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८, महाराष्ट्र, भारत येथे आहे.))) द्वितीय अर्जदार कंपनी/) रिझल्टिंग कंपनी
	ऑलकार्गो सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन : U45200MH2008PTC179557, ज्यांचे नोंदगीकृत कार्यालय ६ वा मजला, ऑलकार्गो हाऊस, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई ४०० ०९८, महाराष्ट्र, भारत येथे आहे.))) तृतीय अर्जदार कंपनी/) हस्तांतरक कंपनी १
	गती एक्स्प्रेस अँड सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड U62200MH2007PTC390900 आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ४ था मजला, बी विंग, हॉल कार्गो हाऊस, सीएसटी रोड समोर, कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई ४०० ०९८ महाराष्ट्र भारत येथे आहे.))) चतुर्थ अर्जदार कंपनी/) हस्तांतरक कंपनी २
	ऑलकामों गती लिमिटेड सीआवएन : L63011MH1995PLC420155 आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यांल्य ४ था मजला, बी विंग, हॉल कार्गो हाऊस, सीएसटी रोड समीर, किलना, सांताक्कुज पूर्व, मुंबई ४०० ०९८ महाराष्ट्र भारत येथे आहे.))) पंचम अर्जदार कंपनी/) हस्तांतरिती कंपनी १/) हस्तांतरक कंपनी ३
П		C4 .

गृष्टीय कंपनी कायदा लवाद यांनी दिलेल्या दिशा निर्देशांच्या अनसार डिमर्ज्ड कंपनी/ हस्तांतरिती कंपनी २ यांच्या डक्विटी समभागधारकांच्या बैठकीची सूचना आणि सूचनेची जाहिरात

याद्वारे सुचित करण्यात येते की एनसीएलटी यांचा आदेश दिनांकीत ११ डिसेंबर २०२४ **(''एनसीएलट** आदेश'') च्या अनुसार माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद मुंबई खंडपीठ ("एनसीएलटी") यांनी ऑलकार लॉजिस्टिकस लिमिटेड (''**डिमर्ज्ड कंपनी**'') यांना असे आदेश दिले आहेत की, ऑलर्कार्गो लॉजिस्टिकस लिमिटेड (''**ऑलकार्गों' किंवा ''हस्तांतरिती कंपनी २'' किंवा ''डिमर्ज्ड कंपनी'')** आणि ऑलकार्गो सप्लाव चेन प्रायव्हेट लिमिटेड ("हस्तांतरक कंपनी ?" किंवा "एएससीपीएल") जी डिमर्ज्ड कंपनी यांच्या संपूर्ण गलकीची उपकंपनी आहे, गती एक्स्प्रेस अँड सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड **(''हस्तांतरक कंपनी २'' किंव** ''जीर्डएससीपीएल''), ऑलकार्गो गती लिमिटेड (''हस्तांतरिती कंपनी ?'' किंवा ''हस्तांतरक कंपनी ३' किंवा ''गती'') आणि ऑलकार्गो इसीयु लिमिटेड (''रिझल्टिंग कंपनी'' किंवा ''एईएल'') जी डिमर्ज्ड कंपनी यांच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि त्यांचे संबंधित समभागधारक यांच्या दरम्यान कंपोझिट स्कीग ऑफ अरेंजमेंटला कंपनी कायदा २०१३ कलम २३० ते २३२ तसेच लाग असलेल्या अन्य तरतदीच्या अनसार विचार करण्यासाठी आणि योग्य वाटल्यास सुधारणांच्या सह अथवा सुधारणांच्या शिवाय मान्यता देण्यासाठी हस्तांतरिती कंपनी १ यांच्या इक्रिटी समभागधारकांची बैठक मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोर्ज भारतीय प्रमाणवेळेच्या अनुसार दुपारी २. ०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग **(''व्हीसी'')**/अन्य मान्यताप्राह क्श्राव्य माध्यमे **(''ओएव्हीएम**'') यांच्या माध्यमातून घेण्यात यावी.

रनसीएलटी यांच्या आदेशाच्या अनसार आणि त्यात देण्यात आलेल्या दिशा निर्देशांच्या अनसार याद्वारे सचित तरण्यात येते की, डिमर्ज्ड कंपनी यांच्या इक्विटी समभागधारकांची बैठक खालील प्रमाणे नमूद करण्यात मालेल्या तपशिलाच्या अनुसार घेण्यात येणार आहे.

अ. क्र.	विवरण	तपशील
۶.	ई-मतदानाची कट ऑफ तारीख	मंगळवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५
٦.	ई-मतदान सुरु होण्याची तारीख आणि वेळ	शनिवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ९.०० वाजता.
₹.	ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ	सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार संध्याकाळी ५.०० वाजता.
٧.	बैठकीची तारीख आणि वेळ	मंगळवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार दुपारी २.०० वाजता.

ानंतर दूरस्थ ई–मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्य तारीख आणि वेळेनंतर खंडित करण्यात येणार आहे.

कंपनीने बैठकीची सूचना आणि त्यासह स्कीम तसेच एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कायद्याचे कलम २३० ते २३ आणि १०२ तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार आणि परिशिष्टे जी या सूचनेर्च डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'') यांच्याकडे किंवा शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या ई-मेल तपशिलावर तसेच ई-मेल सुविधा शक्य नसेल तिथे रजिस्टर पोस्ट आणि कुरिअरच्य ध्यमातून पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. बैठकीची सूचना आणि त्यासह त्यासंबंधीची आवश्यन भसलेली प्रपत्रे कंपनीचे संकेतस्थळ <u>www.allcargologistics.com</u> आणि भांडवली बाजाराची संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड "एनएसडीएल") जे मतदान सेवा पुरवठादार आहेत त्यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे पलब्ध करून देण्यात येत आहेत.

बैठकीची सूचना डिमर्ज्ड कंपनी यांच्या नोंदणीकृत कार्यालयातून बैठकीच्या तारखेपर्यंत सकाळी ११ ते दुपार १ या चेळत (शनिवार, रविवार तसेच सुट्टीचे दिवस वगळून) प्राप्त करता येईल. त्याचप्रमाणे बैठकीच्य सूचनेची इलेक्ट्रॉनिक किंवा सॉफ्ट कॉपी ग्राप्त करण्यासाठी डिमर्ज्ड कंपनी यांचा ई–मेल तपशील <u>investors</u> elations@allcargologistics.com येथे विनंती पाठवावी.

दरील बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून एनसीएलटी यांनी श्री शिवरामन नारायणस्वामी, स्वतंत्र संचालक यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री. हेतल मधुकांत गांधी, स्वतंत्र संचालक यांची अध्यक्षपदासार्ट पहिला पर्याय म्हणून आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री. निलेश शिवजी विकमसी, स्वतंत्र संचालक यांची अध्यक्षपदासाठी दुसरा पर्याय म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे बैठकीसाठी छाननी अधिकारी म्हणून जन्मीएलटी यांनी श्री धर्मील शहा (संभासद कमांक एफसीएस ८०२१, सीपी कमांक ८९५८), भागीदार मेसर्ने . भूमील एम. शाह अँड असोसिएट्स, एलएलपी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. गोजनेला बैठकीत मान्यता मिळाल्यास ती एनसीएलटी यांच्या मान्यतेस अधीन राहील

याच्यानुसार कंपनीच्या इक्रिटी समभाग धारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वरील प्रमाणे नमूद करण्यात भालेल्या तारखेला आणि वेळी तसेच वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या माध्यमातून बैठकीला उपस्थित राहावे. बैठक घेण्यासाठी निर्धारित करण्यात आलेल्या वेळेपासून अर्ध्या तासात आवश्यक असलेली गणसंख्य उपस्थित नसेल तर बैठक ३० (तीस) मिनिटांसाठी तहकूब करेण्यात येईल आणि त्यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या गणसंख्येच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल.

 जे इक्किटी समभागधारक मतदान करण्यासाठी पात्र आहेत ते बैठकीच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्य माध्यमातून किंवा बैठकीच्या दरम्यान ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून मतदानाचा हक बजावू शकतात.

ज्या अर्थी ही बैठक व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे त्यामुळे बैठकीसाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही. मात्र संस्था किंवा कॉर्पोरेट समभागधारक प्राधिकृत प्रतिनिधी दरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी तसेच बैठकीला उपस्थित राहण्यांच्या उद्देशाने नियुक्त करू शकतात.

समभाग धारकांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीच्या एकुण पेड अप इक्विटी समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या समभागाच्या प्रमाणाव सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग घेतलेले असतील आणि र्त

व्यक्ती कंपनीची समभाग धारक झालेली असेल आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे सहभाग उपलब्ध असतील तर अशी व्यक्ती <u>evoting@nsdl.com</u> येथे विनती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड

थमे हिन्तरी माध्याशास्त्र ज्यांने ई-मेल तपशील कंपनी /हीपी /थाररीए यांन्याकरे नोंट्याकित नमतील त असे सभासद एमयुएफजी इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड[°] (यापूर्वीची ओळख लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट जिसिटेड), जे कंपनीचे आरटीए आहेत त्यांच्याकडे आपले हे नेमल तपशील नोंदणीकृत कर करकाता. हे नेमल तपशिलाची आरटीए यांच्याकडे नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया तसेच दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील बैठकीच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे.

प्रत्येक पात्र इक्रिटी समभागधारक मतदानासाठी केवळ एका पर्यायाचा अवलंब करू शकेल म्हणजेच बैठकीच्य पूर्वी दुरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकेल किंवा बैठकीच्या दरम्यान मतदान सुविधेच्या माध्यमातून मतरान करू शकेल जर एखाद्या इकिटी समभागधारकाने ट्रास्थ ई-मतटानाच्या पटतीने बैठकीच्या आर्थ मतदानाचा अधिकार बजावलेला असेल तर तो सभासद बैठकीला उपस्थित राहू शकतो मात्र त्याला बैठकीच्या रम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही.

कंपनीचे इक्विटी समभाग धारक असलेल्या बॉडी कार्पोरेट यांचे प्राधिकृत प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राह शकतात तसेच बैठकीत मतदान करू शकतात मात्र त्यासाठी प्राधिकृती पत्र/कुलमुखत्यार पत्र/कायद्याचे कला ११३ च्या तरतुदीच्या अनुसार संचालक मंडळाने संमत केलेल्या प्रस्तावाची प्रत किंवा अशा बॉडी कार्पोरेटच्य आणि मतदान करण्याची अनमती देत असेल तो सादर करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा प्रस्तावार्च प्रत अशा बॉडी कॉर्पोरेट यांचे संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य प्राधिकृत स्वाक्षरीकार यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे आणि त्यासह मतदानासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या प्रतिनिधीची नमुना स्वाक्षरी प्रमाणित करून ई-मेलच्या माध्यमातून <u>dhrumil@dmshah.in</u> येथे पाठविणे आवश्यक आहे आणि त्याची एक प्रत एनएसडी एल यांना evoting@nsdl.com पाठविणे आवश्यक आहे तसेच कंपनीला <u>investors</u> relations@allcargologistics.com येथे संबंधित बैठकीसाठी विहित करण्यात आलेल्या कालावधीच्य माधी ४८ तास प्रस्तुत करणे आवश्यक आहे.

कंपनीने कंपनीने बैठकीच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची सविधा उपलब्ध करून देण्यासाठ तसेच बैठकीच्या दरम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी आणि इक्विटी ामभागधारकांना बैठकीत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून एयाकरिता एनएसडीएल यांची नियुक्ती केली आहे. बैठकीला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित ण्याच्या संदर्भात कोणत्याही अंडचणी येत असल्यास तसेच दूरस्थ ई-मतदान तसेच बैठकीच्या दरम्यान ोगारे ई-मतदान यांच्या सुविधेच्या संदर्भात कोणत्याही अडचणी उद्भवत असल्यास सभासद <u>www.evoting.</u> nsdl.com येथे डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले फ्रिकेन्टली आस्क केश्वन तसेच सभासदांकरित उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधू शकता किंवा evoting@nsdl.com येथे विनंती पाठवृ शकता किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे/श्री. अमित विशाल यांच्याशी evoting@nsdl.com येथे संपर्क साध्

बैठकीला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माघ्यमातून उपस्थित राहण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील तसेच बैठकीच्या आधी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील आणि बैठकीच्या दरम्यान ई–मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील बैठकीच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आ

बैठकीच्या मतदानाचे निकाल हे बैठक संपल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या दोन दिवसात (म्हणजेच २ फेब्रुवारी २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी) छाननी अधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील आणि ते कंपनीचे संकेतस्थळ <u>www.allcargologistics.com</u> येथे तसेच भांडवली बाजाराची संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> येथे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.nseindia.com येथे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ई-मतदान सुविधा पुरवठादार यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे

दिनांक : १६ जानेवारी २०२५

ठिकाण : मुंबई

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड गैर कार्यकारी स्वतंत्र संचालव बैठकीसाठी एनसीएलटीने नियुक्त केलेले अध्यक्ष

डीआयएन : ००००१७४७

14.01.2025 रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण् यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

तारीख: 14.01.2025

(T) IDBI BANK

नोंद. कार्यालय: आयडीबीआय बँक , आयडीबीआय टॉवर, डब्ल्युटीसी संकुल, कफ परेड, मुंबई -४००००५. शास्त्रा कार्यालय: आडीबीआय बैंक लि., दोस्ती पिनॅकल, तळ मजला, प्लॉट क्र. इ-७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल राखा कावाराच्य आक्रानाच्य कर्णाः सार्वा विकास, ताळा चरणा, ताळा आह्या हार १८० ४, १८० ४८, १८५ ४८, १८५ ४५, १८५ ४५ इस्टेट, एमआरडीसी, ठाणे (प), महाराष्ट्र ४००६० सी. कर १८३ १६३ ५६४ ५६५ ५५५ ६६५ ५५० ५६० ४८, १८५ ५६६५ ५५ ४५, १८५ ५६ इसेल: abhishek.singh@idbi.co.in आणि shalaka.taskar@idbi.co.in ; वेबसाईट: www.idbibank.in

ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता जाहीर सूचना नियम ८(६) किंवा ९(१) ची तरतुद पहा डोंबिवली पूर्व, ठाणे मधील प्रमुख ठिकाणी विक्रीसाठी निवासी मालमत्ता

ज्योत्स्ना शैलेश कोलसकर आणि मनिष अनंत वेचके द्वारे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी तारण म्हणून

गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री. आयडीबीआय बैंक लि. (आयडीबीआय) चे प्राधिकृत अधिकारी (एओ) म्हणून निम्नस्वाक्षरीकार हे न्योतन्ना शैतका कोलसकर आणि मनिष अनंत वेचके यांनी यांच्याकडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी तारण म्हणून गहाण ठेवलेल्या खालील मालमत्तांच्या विक्रीसाठी मोहोरबंद पाकिटामध्ये बोली/प्रस्ताव आमंत्रित करीत आहे, जे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता नियम ८(६) आणि ९(१) च्या तरतुर्टीनुसार सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम, २००२ सह वाचले गेले, ज्याचा ताबा एओ, आयडीबीआय बँक लि. ने ०७.०२.२०२४ रोजी घेतला आहे

मालमत्तेचे संक्षिप्त वर्णन: ज्योत्स्ना शैलेश कोलसकर आणि मनिष अनंत वेचके यांच्या मालकीची मिळकत, पत्ता: फ्लॅट क्र. ४०४, ४था मजला, शकुंतला संकल्प सीएचएसएल, विंग सी, लोढा हेवन, निलजे, डॉबिवली ४२१२०४, ठाणे, महाराष्ट्र. बिल्ट अप क्षेत्र: ५६.२२ चौ. मी. म्हणजेच ५६५ चौ. फू. चरई क्षेत्र:– ४०२ चौ. फू. 🕂 एफबी १० चौ. फू. (एकूण क्षेत्र ४१२ चौ. फू.)

आयडीएफसी बँक लि.ची थकबाकी

०५.०२.२०२४ रोजी ज्योतस्ना शैलेश कोलसकर आणि मनिष अनंत वेचके यांना देय रु. ३९,८६,८८७/- (अधिक खर्च, शुल्क आणि पढील व्याज ०६.०२.२०२४ पासुन प्रभावी राखीव किंमत र्इएमडी तपासणीची तारीख ईएमडी सह बोली सादर ई-लिलावाची तारीख रु. २८.४८ लाख ३०.०१.२०२५ (स. ११.०० ते द. २.००) 08.02.2024 04.02.2024 आगाऊ वेळ ठरवून स. ११.३० ते दु. १२.०० वा शाखा कार्यालय: आडीबीआय बँक लि., दोस्ती पिनॅकल, तळ मजला, प्लॉट क्र. इ-७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प), महाराष्ट्र- ४००६०४

बोली दस्तावेजात दिसणाऱ्या अटी आणि शर्ती चा सारांश: , ''जसे आहे जे आहे आधारावर'', ''जसे आहे जे काही आहे आधारावर '' आणि

आधाराविना" तारण धनको म्हणजेच.: आयडीबीआय बँक लि. करिता आणि वतीने केली जाईल उपरोक्त मालमत्ता वर नमूद केलेल्या राखीव किंमतीपेक्षा कमी विकल्या जाणार नाहीत. बोली वाढीची रक्कम रु. १००००/– आहे इसारा ठेवी – (इरठे) वर व्याज घेणार नाही, ओएच बोली उघडण्याच्या तारखेपासून ३ महिन्यांपर्यंत शीर्ष तीन बोलीदारांचे ईएमडी राखून ठेवू शकतो. ओए शीर्ष ती बोलीदारांमध्ये परस्पर बोली लावण्याची परवानागी देऊ शकतो. विक्री वेबसाइटवर ई-लिलाव प्लॅट फॉर्मेवर होईल: www.bankeauctionwizard.com आणि ०५.०२.२०२५ रोजी स. ११.३० ते दु. १२.०० या बेळेत प्रत्येकी ५ मिनिटांचा अमर्याद विस्तारसह होईल. इच्छुक बोलीदारांकडे वैध ई-मेल पत्ता असावा. कृपया मे ॲन्टारेस सिस्टम लिमिटेडग्री संपर्क साधा, # २४, सुधा कॉम्प्लेक्स, ३रा टप्पा, ४था ब्लॉक, बसवेश्वरनगर, बंगलोर-५६००७९. संपर्क व्यक्तीचे नाव ई-मेल :

ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी बोलीदारांना वेबसाइट www.bankeauctionwizard.com वर जाण्याचा सल्ला दिला जातो.

आयडीबीआय बँक लि., वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे शाखा, मुंबई येथे देय च्या नावे काढलेल्या कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतून इसारा रक्कम ठेव (ईएमडी) डीडीद्वारे जमा केल जाईल. मुंबई येथे देय आहे किंवा पाठवायचे आहे खाते क्रमांक ७८३३४९१५०१००२६, आयएफसी कोड : आयबीकेएल०००७८३, शाखेचे नाव : आयडीबीआय बँक लि. दोस्ती पिनॅकल, तळ मजला, प्लॉट क्र. इ-७, रोड क्र. २२, बागळे इंडस्ट्रियल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प), महाराष्ट्र- ४००६०४.च्या वतीने आणि केवायसी कागदपत्रांसह पेमेंटचा पुरावा सादर करावा (फोटो ओळख आणि पत्ता पुरावे) जसे की पॅन कार्ड (अनिवार्य), आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ. इच्छक बोलीदारानी भरलेल्या ईएमडीच्या रकमेवर कोणतेही व्याज असणार नाही. बोली लावणाऱ्याने ई-लिलावात भाग न घेतल्यास ईएमडी जप्त केला जाईल. यशस्त्री बोली लावणाऱ्याला विक्रीच्या पुश्रीकरणाच्या वेळी विक्री किमतीच्या २५% (जमा केलेल्या ईएमडीची रक्कम कमी) जमा करणे आवश्यक आहे. विक्रीच्या किमतीच् शिक्षक रक्कम विक्रीची पुश्री झाल्यापासून १५ दिवसांच्या आत किंवा अज द्वारे मान्य केलेल्या अशा विस्तारित कालावधीच्या आत भरावी लागेल. विहित कालावधीत शिल्लक

रक्कम जमा करण्यात अयशस्त्री शाल्यास, जमा केलेली रक्कम बयाणा रक्कमेसह जम केली जाईल. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार ओए राखून ठेवतो. सर्व बोली नाकारल्या गेल्यास, ओए ने सरफेसी कायद्यामध् विहित केलेल्या कोणत्याही पद्धतीनुसार मालमत्ता विकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

बोली दस्तऐवजात नमूद केलेली तारण मालमत्ता तारण कर्जदारांच्या तारण मर्जीने तयार केलेल्या शुल्क/गहाण्यावर आधारित आहेत, ज्याचा तपशील बोली दस्तऐवजात दिलेल आहे. स्वारस्य असलेल्या पक्षांना तारण मालमत्तेच्या तपशीलांची पडताळणी करण्याची विनंती केली जाते आणि विनंतीनुसार एओ कडे उपलब्ध गहाण ठेवलेल्या मालमत्तेर

तारण धनको तारण मालमत्तेतील कोणत्याही तुटी/वगळणे/विसंगती/उणिवा इत्यादीसाठी किंवा कोणत्याही परवानग्या इत्यादी मिळविण्यासाठी किंवा कायद्याने स्थापित केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या देय रकमेसाठी जबाबदारी घेत नाहीत. . तारण मालमत्तेची केवळ तारण कर्जदाराच्या शुल्क आणि भारापासून मुक्तपणे विक्री केली जात आहे

११. यशस्त्री बोलीदापने तारण मालमतेच्या इस्तांतरणासाठी मुद्राक पुरन्क, नोंदणी, खर्च, कर दायित्वे, जर काही असेल तर इत्यादी सर्व आवश्यक खर्च उचलणे आवश्यक आहे १२. बोली दस्तऐवज ओए, आयडीबीआय बैंक लि., शाखा कार्यालय, आयडीबीआय बैंक लिमिटेड, आडीबीआय बैंक लि., दोस्ती पिमॅकल, तळ मजला, प्लॉट क्र. इ–७, रोर कार प्रत्यस्व कार, जान्यनामान कारा, ताचा नावास्त्र, जान्यनामान कार्यामान, आडाबाआय कारा, तासा विकल, तळ विचला, स्वाट क्र. ३-०, ता क्र. २२, बागळे इस्ट्रियल इस्टेट, एमआयडीमी, ठाणे (य), महाराष्ट्र- ४००६०४ येथून मिळवता येदेल, मो. क्र. ९८३९६३५३४६/७५०६६७०२६७/७२०८०२५६५६ वर ईमेल: <u>abhishek.singh@idbi.co.in</u> आणि <u>www.idbibank.in</u> वरून देखील डाउनलोड केले जाऊ अकते. १२. ओए, आयडीबीआय बैंक लि., गोरेगाव परिचम शाखा, मुंबई, यांच्याशी मी. क्र. ९८३९६३५३४६ , **ईमेल** : <u>abhishek.singh@idbi.co.in</u> वर वरील पत्यावर जानेवार्र १८, २०२५ ते फेब्रुवारी ४, २०२५ द्रप्न्यान कोणत्याही कामाच्या दिवशी स. १०:०० ते दु. ०४:०० वा. द्रप्न्यान बोली दस्तऐवज मिळविण्यासाठी ज्यात विक्रीच्या तपशीलवा

अरी व शर्ती बोली फॉर्म इ. साठी वैयक्तिकरित्या संपर्क साधावा १४. कर्जदार/जामीनदारांना याद्वारे सरफेसी कायद्याच्या नियम ८(६) किंवा ९(१) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे की या नोटीसच्या तारखेपासून ३० किंवा १५ दिवसानंतर नियम ८ (५) नियमांमध्ये नमुद केलेल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून सदर स्थावर मालमत्ता विकली जाईल

प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि

(1) IDBI BANK आयडीबीआय बँक लिमिटेड

पेपर ॲडसाठी डुप्लिकेट बॉण्ड प्रमाणपत्राची सूची जारी करणे बाबत

दूरध्वनी: (०२२) ६६५५३४०६/०७, वेबसाईट: www.idbibank.in

सही/-

सूचना याद्वारे देण्यात येते की, आयडीबीआय बँक लिमिटेड (पूर्वीची इंडिस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड)च्या खालील नमूद बॉण्डसच्या संदर्भातील प्रमाणपत्र(त्रे) हि हरवली/गहाळ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे आणि सदर बॉण्डसच्या धारकांनी प्रतिलिपी बॉण्ड प्रमाणपत्र जारी करण्यासाठी आयडीबीआय बँक लिमिटेडकडे अर्ज केला आहे.

अ.	युनिट	फोलिओ क्र. धारकाचे नाव		प्रमाणपत्र क्र.		बॉण्डची	विभिन्न क्रंमाक	
क्र.			धारकाच नाव	पासून	ते	संख्या	पासून	ते
9	एफएल०१	डीडीबी०६५२६७०	करण पूरी	७८३५२६	७८३५२६	9	७८३५२६	७८३५२६
२	एफएल०१	डीडीबी०६४२५५३	रनिता मित्तर	७७०२०१	७७०२०१	9	७७०२०१	७७०२०१
3	एफएल०१	डीडीबी०७५५७८३	संतोष देवी शर्मा	९०७८४२	९०७८४२	9	९०७८४२	९०७८४२
8	एफएल०१	डीडीबी१०२६६८०	प्रवीण विलास भोसले	9282894	9282896	8	983८७४६	983८७8९
ч	एफएल०१	डीडीबी०५३३२५४	सुमित्रा शर्मा	६३५४६३	६३५४६५	3	६३५४६३	६३५४६५
Ę	एफएल०१	डीडीबी००३०३६५	मीनू अग्रवाल	38999	38999	9	38999	38999
(9	एफएल०१	डीडीबी००३०३६६	सोनी अग्रवाल	38992	38992	9	38992	38992
۷	एफएल०१	डीडीबी००३०३६४	दीपाली अग्रवाल	38990	38990	9	38990	38990
9	एफएल०१	डीडीबी०४५६८६८	प्रीतम रॉय	489824	489824	9	489824	489824
90	एफएल०१	डीडीबी०८१९२१५	भावना सेठ	९८५६९३	९८५६९३	9	९८५६९३	९८५६९३
99	एफएल०१	डीडीबी११३५३४०	मोहम्मद मुस्तफा	9320240	9320240	9	9६७३९9२	9६७३९9२
92	एफएल०१	डीडीबी००७४०४४	दिगत मनहरलाल दोशी	८९१३८	८९१३९	२	८९१३८	८९१३९
93	एफएल०१	डीडीबी११५४०८२	रामगोपाल अग्रवाल	9223820	9223838	90	9240430	9२५७५४६
98	एफएल०१	डीडीबी००१३००३	शुभांगी जगदीश रिले	१४०१६	98090	२	१४०१६	98090
94	एफएल०१	डीडीबी०९३७०४५	निसर्ग हरीश याप्रिक	9930929	9930929	9	9930929	9930929
9६	एफएल०१	डीडीबी०८४२२३५	रवीना भरतकुमार मोतीवाला	१०१२८१६	१०१२८१६	9	१०१२८१६	१०१२८१६
90	एफएल०१	डीडीबी१०६५००५	अजीव यशवन्त पाटील	92८९९०२	9२८९९०२	9	98८५७३३	98८५७३३
96	एफएल०१	डीडीबी०६६५०१६	रोहितधनवानी	७९७०३४	७९७०३४	9	७९७०३४	७९७०३४
98	एफएल०१	डीडीबी०७४६३०६	धवल एस पांचाल	८९६८३०	८९६८३०	9	८९६८३०	८९६८३०
२०	एफएल०१	डीडीबी०६२६०३९	आशीष आर वर्मा	088993	088993	9	088993	088993
२१	एफएल०१	डीडीबी०६३९३९९	स्वाति मोदी	080080	७६७०४७	9	७६७०४७	080080
२२	एफएल०१	डीडीबी०४००६६९	विशाखा जटिया	४७६७९१	४७६७९७	(g	४७६७९१	४७६७९७
23	एफएल०१	डीडीबी०२६५२६९	रजनीश अग्रवाल	398009	398009	9	398009	398009
ર૪	एफएल०१	डीडीबी०९१४२४३	शुक्ल बाला	११०२७६४	११०२७६४	9	११०२७६४	११०२७६४
२५	एफएल०१	डीडीबी००९६८११	कुशल गोकुल झामवार	99८२३४	99८२३४	9	99८२३४	99८२३४
२६	एफएल०१	डीडीबी००७७७००	राकेश कुमार	99८२३४	99८२३४	9	९५६७२	९५६७२
રહ	एफएल९६	डीडीबी१५७२५२०	हेम लता	99८२३४	99८२३४	9	9६३६9९9	9६३६9९9
२८	एफएल०१	डीडीबी११०००५२	बिमल भगत	99८२३४	99८२३४	9	9430082	9430082
२९	एफएल०१	डीडीबी१०१९१६६	स्भाष भगत	99८२३४	99८२३४	9	9830926	9830926
30	एफएल९६	डीडीबी१०२१३१९	संतोष कुमार चौधरी	१०६८९०६	१०६८९०६	9	१०६८९०६	१०६८९०६
39	एफएल९६	डीडीबी१२५८०६७	सरित्स रानी	9300028	9300028	9	9300028	9300028
32	एफएल९६	आरएमबी १ १ ६ ३ ८ ५ ९	अमित कुमार गुप्ता	७०९९६	७०९९६	9	७०९९६	७०९९६
33	एफएल९६	डीडीबी३२४०७६९	कांताभि प्रवीण शिंदे	3229843	3229843	9	3229843	३२२१९५३
38	एफएल९६	डीडीबी०४४०९३५	पुष्प कुमार	४७२९८२	४७२९८२	9	४७२९८२	४७२९८२
34	एफएल९६	डीडीबी०८६२६३९	सिद्धात साहेवाला	९००१८१	९००१८१	9	९००१८१	९००१८१
3६	एफएल९६	डीडीबी०८६२६४०	आशुतोष साहेवाला	९००१८२	९००१८२	9	९००१८२	९००१८२
30	एफएल९६	डीडीबी३३१९९७३	अराफात हुसैन दस्तागिव मुल्ला	३२९७८८९	३२९७८८९	9	३२९७८८९	३२९७८८९
3८	एफएल९६	डीडीबी३३१९९७३	सुश्री समीना दस्तगीर मुल्ला	३२९७८८९	३२९७८८९	9	३२९७८८९	३२९७८८९
39	एफएल९६	डीडीबी१५७२५२०	हेम लता	9६३६9९9	9६३६9९9	9	9६३६9९9	9६३६9९9
80	एफएल९६	डीडीबी११९९८०७	जयन्त बाबूराव बजारे	9286633	9287733	9	9२४८८३३	9286633
89	एफएल९६	डीडीबी०७६९३०४	दिव्या	८०४५४६	८०४५४६	9	८०४५४६	८०४५४६
४२	एफएल९६	डीडीबी१३१५५८५	मास्टर परवीन कुमार	9३६८३३२	9३६८३३२	9	9३६८३३२	9३६८३३२
83	एफएल९६	डीडीबी०३७२६१३	विशाखा जटिया	४०३३६३	४०३३६३	9	४०३३६३	४०३३६३
88	एफएल९६	डीडीबी१०४४८२९	नाग शेट्टी	१०९२६५०	१०९२६५०	٩	१०९२६५०	१०९२६५०
84	एफएल९६	डीडीबी१४२५८२०	अशोक कुमार त्यागी	98८२०८०	98८२०८०	٩	१४८२०८०	१४८२०८०
४६	एफडीडीबी	एफडीडी१७५९३३	सुकन्या देव	१२२८६५०	१२२८६५०	٩	३०२३५०९६	३०२३५०९७
80	एफडीडीबी	एफडीडी१६९९६९	संजना माथुर	१२१४५३०	9298439	२	३०२२०९१२	३०२२०९१३
87	एफडीडीबी	एफडीडी०२१८३६	रेडिज हितेश मदन	9280084	9280084	٩	३००२१८३६	३००२१८३६
४९	एफडीडीबी	एफडीडी०२१८३६	हितेश मदन रेडिज	9280084	9280084	9	३००२१८३६	३००२१८३६
40	एफडीडीबी	एफडीडी०४३२४६	विशाख भट्ट	७२३६११	७२३६११	9	३००६१८३३	३००६१८३३

 ५०
 एफडीडी०४३२४६
 विशाख भट्ट

 ५१
 एफएल०१
 डीडीबी०१२७७५५
 रवि अनिलमाई दावड़ा

 ५२
 एफएल०१
 डीडीबी०६६८३८९
 किरण तनेजा
 944६९६ 944६९६ 9 944६९६ 944६९६ ८०२८७४ ८०२८७४ 9 ८०२८७४ ८०२८७४ जनतेला कोणत्याही मार्गाने वरील उल्लेखित बॉण्ड प्रमाणपत्राची खरेदी किंवा व्यवहार न करण्यासाठी सावधान करण्यात येत आहे कोणीही व्यक्ती ज्यांचा सदर बॉण्डच्या संदर्भात् दावा /इंग्डन असत्यास स्दर जाहिरांच प्रसिद्धीपासून पंचरा दिवसात खालील दिलेल्या पत्यावर प्रबंधकांच्या कार्यालयात किंवा वरील नमूद नांदणीकृत कार्यालयात बँकेला कळविणे आक्स्यक आहे, कसूर केल्यास बँक विमोचन प्रदानांची कार्यवाही करेल, सदर सूचनेचे हिंदी भाषांतर link Investor – Bondholders space - Flexi Bonds - Loss of bond Notices अंतर्गत आरडीबीआय वेबसाईट 'dibibank.in' मध्ये उपलब्ध आहे.

आयडीबीआय फ्लेक्झी बॉण्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना आयडीबीआयने सिरिज ख (डीडी), फ्लेक्झी बॉण्डस् ५, फ्लेक्झी बॉण्डस् ६ आणि फ्लेक्झी बॉण्डस् (डीडीबी) म्हणजेच मालिका नावाच्या सापेक्ष कंसामध्ये दर्शविलेल्या फोलिओ कमांकासाठी आद्याक्षरे आहे त्या काही बॉण्डम्थर अली रिडम्थन (कॉल ऑपशन) चा वापर केला आहे. वारवार स्मरणपत्रे आणि जाहीर सूचना पाठवूनही काही बॉण्डस् हे धारकांद्वारे दावारिहत राहिले आहेत, ते पुढील तपशिलाकरिसा संबंधित प्रबंधकांना संपर्क कर शकता. <mark>केफिन टेक्नॉलॉजिस लि.</mark> सेलेनियम टॉवर्स बी, प्लॉट क्र ३१ आणि ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, सिरीलिंगपल्ली मंडल, हैदराबाद–५०० ०३२,फोनः ०४०–६७१६१५४१ ई–मेलः einward.ris@klintech.com

ज्याअर्थी, निम्मस्याक्षरीकार यांनी आयआयएफएल होम फायनात्म तिमिटेड (याआधी इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनात्म ति. नावे जात) (आयआयएफएल-एवएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्मिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲन्ड, २००२ अन्यये आणि सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोसेमेंट) रुत्त, २००२ चा नियम ३ सहवाबता करना १३(१२) अन्यये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील नमूद कर्जदार/सह-कर्जदार यांना सूच्नेमध्ये नमूद केलेली तक्कम सदस सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेशासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविष्याकरिता कंपनीच्या प्राधिकृत अधिकान्यांद्वारे मागणी सूचना निर्मास केलेली आहे तर एक्सेची एतकेड करण्यात असमर्थ उत्तरत्योत कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्मस्याक्षरीकारांन त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून

कब्जा सुचना (स्थावर मिळकतीकरिता) नियम ८-(१)

थकबाकी (रु.) चे ते सर्व माग आणि विभाग हिस्सा क्र.७५, ७५वी येथे स्थित है. ११७१८७२.००/-इब्राहिमपु बनवाडी ग्रामपंचारत, तालुका कोरागव, सातारा, सहराष्ट्र, १४५५२, क्षेत्र मोजसारी (ची. कु. मथ्ये) मिळक बा टाईप: जमिन क्षेत्र, चटहं क्षेत्र, बिल्ट अप क्षेत्र, मिळकत क्षेत्र, आणि बाहत्तर मात्र) i. अमीर बशीर पठाण, पठा डेअरी फार्म, सौ. करिश्मा १३५०.००, ८००.००, ९००.०० चे ते सर्व भाग आणि विभाग फ्लॅट क्र.७०४, मजला क्र.७, विंग ह. २८७२७२६.००/-बी, बिल्डिंग क्र.१, स्टर्लिंग हाइट्स, सेक्टर ३, वसईविरार सिटी ्युलाज (प्रांतिकार क्षेत्र), स्टारिंग ठाइट्स, स्वरंति स्वरंति

हुर्दोल तपशिलासाठी कृपया शाखा कार्यालय:– ३०६–३१०, ३रा मजला, पारिख कमर्शिकल सेंटर, प्रीमियम पार्क, बोलिज आगाशी रोड, ओटीडब्ल्यू हॉटेलच्या स, विरार पश्चिम–४०१३०३, २१३, २रा मजला, यश पद्मा आर्केड, बोईसर तारापुर रोड, बोईसर पश्चिम–४०१५०१, जिल्हा पालघर./ किंवा **कॉपरिट हार्यालय:** प्लॉट क्र. १८, फेझ– IV, उद्योग विहार, गुरगाव, हरियाणा यांना संपर्क करावा. सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड करिता ठिकाण : महाराष्ट्र, दिनांक : १७.०१.२०२५

मोबा: ९६७२९९२९९१